

राज्यातील आदिवासी प्रकल्पातील अंगणवाडी केंद्रासाठी इलेक्ट्रॉनिक वजन मापन यंत्र संच खरेदीसाठी मान्यता व निधी उपलब्ध करून देण्याबाबत...

## महाराष्ट्र शासन

आदिवासी विकास विभाग,

शासन निर्णय क्र.मबावि-२०११/प्र.क्र.२१९/का-८

मंत्रालय विस्तार, मुंबई -४०० ०३२.

दिनांक :- १५ मार्च, २०१२.

**वाचा :-** आयुक्त, आ.वि, नाशिक यांचे पत्र क्र.नसयो/मबावि/कुपो-२०११/प्र.क्र.३२/का.५(४), दि.१५ डिसेंबर, २०११.

**प्रस्तावना:-** नाशिक जिल्ह्यामध्ये कार्यरत असलेल्या मंजूर अंगणवाडी केंद्रांची संख्या २६२७ असून त्यापैकी २५१८ अंगणवाड्या सुरु आहेत. त्यापैकी सुस्थितीत असलेल्या, इमारत असलेल्या व वीज पुरवठ्याची सोय असलेल्या एकूण २३०० अंगणवाड्या आहेत. आदिवासी भागातील अंगणवाडी केंद्रामध्ये अतितीव्र व तीव्र कुपोषित बालकांचे अचूक वजन घेऊन त्यांची श्रेणी निश्चित करण्यासाठी प्रायोगिक तत्वावर नाशिक प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रांतर्गत असलेल्या २३०० अंगणवाड्यांमध्ये इलेक्ट्रॉनिक वजन मापन यंत्र बसविण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे.

**शासन निर्णय :-** आदिवासी क्षेत्रातील अंगणवाड्यांमधील अतितीव्र व तीव्र कुपोषित बालकांचे अचूक वजन घेऊन त्यांची श्रेणी निश्चित करण्यासाठी प्रायोगिक तत्वावर नाशिक प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रांतर्गत असलेल्या २३०० अंगणवाड्यांमध्ये इलेक्ट्रॉनिक वजन मापन यंत्र बसविण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. याप्रमाणे सदर यंत्र खरेदीसाठी आदिवासी उपयोजनेतर्गत सन २०११-१२ या चालू आर्थिक वर्षात रु.१,४६,७५,६२५/- (एक कोटी शेंहेचाळीस लक्ष पंचाहत्तर हजार सहाशे पंचवीस फक्त) एवढा निधी आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांना उपलब्ध करून देण्यास खालील अटीच्या अधीन राहून मान्यता देण्यात येत आहे.

१) भारत सरकार पूर्वी तथा निपटान महानिदेशालय, नवी दिल्ली यांचे शासन दरकरार क्र.इडब्ल्यूएम/एसटी-१/आरसी-डी ३०५००००/०९१२/२१/०४४५९/१३००/३८९३१ दि.२.११.२०११ अन्वये मे.नितिराज इंजिनअर प्रा.लि, धुळे यांजकडून खालील इलेक्ट्रॉनिक वजन मापन यंत्राची खरेदी विहित कार्यपध्दतीने करावी.

Sr. No.	Item	Qty	Rate	Amout
1	CGMS-20 for Adivasi Anganwadis	2300	5150	11845000
2	Cost of battery & charger to catter electricity	2300	300	690000
3	Transportation cost of the above machine from Himachal Pradesh to Anganwadi	2300	200	460000
4	Set of computer, Printer, internet connection etc	1	50000	50000
5	Software cost & installation , web hosting etc.	1	0	0
	Total			13045000
	Vat on the above value			1630625
	Total Project Cost			14675625

२) सदर उपकरणाचा पुरवठा प्रायोगिक तत्वावर नाशिक एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील इमारत उपलब्ध असलेल्या व वीज पुरवठ्याची सोय असलेल्या २३०० अंगणवाडी केंद्रांना सदर इलेक्ट्रॉनिक वजन मापन उपकरणाचा पुरवठा करण्यात यावा.

३) एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी यांनी इलेक्ट्रॉनिक वजन मापन यंत्र पुरवठ्यासंदर्भात खात्री करून त्याबाबतचा अहवाल आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांना सादर करावा.

४) आदिवासी उपयोजनेखाली उपलब्ध करून दिलेली तरतूद फक्त टिएसपी क्षेत्रातील अंगणवाड्यांना इलेक्ट्रॉनिक वजन मापन यंत्र पुरविण्यासाठी उपलब्ध करून द्यावी.

५) या आदेशाद्वारे दिलेल्या निधीतून खरेदी करावयाच्या इलेक्ट्रॉनिक वजन मापन यंत्र खालील मुद्द्यांची सविस्तर माहिती दिनांक ३१-५-२०१२ पर्यंत आदिवासी विकास विभागास सादर करावी.

(अ) इलेक्ट्रॉनिक वजन मापन यंत्र खरेदी करण्याचा दिनांक.

(ब) एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी यांना इलेक्ट्रॉनिक वजन मापन यंत्र वाटप केल्याचा दिनांक.

(क) एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी यांनी इलेक्ट्रॉनिक वजन मापन यंत्र अंगणवाडी निहाय वाटप केल्याचा दिनांक.


आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांना याकरिता नियंत्रक अधिकारी तसेच आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे.

३. या योजनेसाठी आवश्यक असलेली रु.१,४६,७५,६२५/- (एक कोटी शेहेचाळीस लक्ष पंचाहत्तर हजार सहाशे पंचवीस फक्त) इतकी तरतूद चालू आर्थिक वर्षात मागणी क्रमांक टी-५ - २२२५- अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीयांचे कल्याण - ०२- अनुसूचित जमातीचे कल्याण - ७९६ - जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना (०१) (१२) आदिवासी जिल्हात आरोग्य कार्यक्रमाची अंमलबजावणी लेखाशिर्ष (२२२५-३५८३) ३१- सहायक अनुदाने (वेतनेतर) खाली सन २०११-१२ या चालू आर्थिक वर्षी उपलब्ध असलेल्या तरतूदीतून भागविण्यात यावी व त्याच लेखाशिर्षाखाली खर्ची टाकण्यात यावी.

४. आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांनी त्यांच्या प्रस्तावात नमूद केल्यानुसार आदिवासी क्षेत्रातील अंगणवाडी केंद्रांना इलेक्ट्रॉनिक वजन मापन यंत्र वाटप करण्याची कार्यवाही तात्काळ करावी.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक क्र.२०१२०३१५१०२२१३३१३००१असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

  
( अ.दि.सुर्यवंशी )

शासनाचे उप सचिव

प्रति,

मा.मंत्री, आदिवासी विकास यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई-३२.

मा.राज्यमंत्री, आदिवासी विकास यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई-३२.

मा.प्रधान सचिव, आदिवासी विकास विभाग, यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई-३२.

मा.प्रधान सचिव, महिला व बाल विकास विभाग, मंत्रालय, मुंबई

उपसचिव (श्री.सुर्यवंशी), यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई-३२

आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक.

आयुक्त, महिला व बाल विकास, महाराष्ट्र राज्य, पुणे.

महासंचालक, राजमाता जिजाऊ माता-बाल आरोग्य व पोषण मिशन, नवी मुंबई.  
अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे/नाशिक/नागपूर/अमरावती  
महालेखापाल (लेखापरीक्षा), महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर  
महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर  
प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नाशिक.  
जिल्हा कोषागार अधिकारी, नाशिक.  
वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई  
कक्ष अधिकारी, कार्यासन-६ आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई -३२.  
मे.नितीराज इंजिनिअर्स प्रायव्हेट लिमिटेड, धुळे  
निवड नस्ती (का.८), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२